

महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिवेतनाचे
अंशराशीकरण]
नियम १९८४ - निवृत्तिवेतनाच्या
अंशराशीकरणासाठी अर्ज तादर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग,
शासन निर्णय, क्रमांक : तेनिवे-१०८७/६९१/तेवा-४,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३ मार्च, १९९०.

शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण] नियम, १९८४ च्या नियम १३(३)(बी) आणि [ती] नुसार नियत घयोमानावर निवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यास नमुना "बी" मधील अर्ज, त्याच्या नियत घयोमानाच्या तारखेच्या कमीतकमी ३ महिने अगोदर पोहोचेल अशा रितीने कार्यालय प्रमुखांना तादर करणे आवश्यक असते. जेणेकरून निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याचे प्रदान आदेशा निवृत्तिवेतन प्रदान आदेशा इत्यादी बरोबरच निर्गमित करता येतील. या नियमात अशीही तरतुद करण्यात आली आहे की, अशा प्रकारचा अर्ज जर शासकीय कर्मचा-याने त्याच्या नियत घयोमानाच्या तारखेपूर्वी तीन महिन्यांच्या आत केलेला असेल तर, तो अर्ज स्विकारण्यात येणार नाही. नियमातील या तरतुदींमुळे ज्या शासकीय कर्मचा-यांचे निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचे अर्ज अस्विकृत केले होते त्यांनी नियमांतील तरतुदींना सुधारणा करण्याची विनंती केली होती. या संबंधात पुनर्विचार करून शासनाने असा निर्णय घेतला आहे की, निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा अर्ज उशीरा प्राप्त झाल्यास तो अर्ज अशा धिलंबाच्या कारणास्तव नाकारण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या प्रकरणात, शक्यतोवर, लेखा अधिका-याने निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याचे प्रदान आदेशा, निवृत्तिवेतन प्रदान आदेशांबरोबरच निर्गमित करावेत किंवा निवृत्ति-वेतनाच्या अंशराशीकृत मूल्याचे प्रदान आदेशा, निवृत्तिवेतन प्रदान आदेशा निर्गमित केल्यानंतर शक्य तितक्या लवकर निर्गमित करावेत. कोणत्याही प्रकरणी निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा अर्ज शासकीय कर्मचा-याच्या सेवा निवृत्तिच्या तारखेला किंवा तारखेपूर्वी कार्यालय प्रमुखास भिळाल्यास, निवृत्तिवेतनाचे अंश-राशीकरण सेवा निवृत्तिच्या तारखेच्या लगत नंतरच्या दिवशी कायम होईल.

२. महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण] नियम, १९८४ च्या विद्यमान तरतुदींमध्ये या शासन निर्णयाच्या तरतुदींपुरती सुधारणा करण्यात आली आहे असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमात यथावकाश रिततर सुधारणा करण्यात येईल.

शास.गु. रोट/वि. वि. /सच-१२७८ [१०, ०००-१०-३-९०]

३. या शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

व. वा. चौधरी,
वित्त विभाग.

प्रत रवाना

महालेखापाल, [लेखा व अनुज्ञेयता]-१, महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल, [लेखा व अनुज्ञेयता]-२, महाराष्ट्र, नागपूर.
महालेखापाल, [लेखा परीक्षा]-१, महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल, [लेखा परीक्षा]-२, महाराष्ट्र, नागपूर.
तंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

राज्यपालाचे सचिव.

मुख्य मंत्र्याचे सचिव.

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय तह्याचक.

मंत्रालयातील सर्व विभाग.

सर्व विभागीय आयुक्ता.

मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

- x प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- x प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- x सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- x सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- x प्रबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.

जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

तंचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.

वित्त विभागातील सर्व कार्यातने.

निवड फाईल, कार्यासन सेवा-४.

x पत्राटदारे

१९९० चा शुभार्क

Maharashtra Civil Services
(Commutation of Pension) Rules, 1984-

Submission of application for
commutation of pension.

GOVERNMENT OF MAHARASHTRA
Finance Department,
Government Resolution, No. PEN-1087/691/87/SER-4,
Mantralaya, Bombay-400 032, Dated 3rd March 1990.

GOVERNMENT RESOLUTION

According to rule 13(3)(b) and (c) of the Maharashtra Civil Services (Commutation of Pension) Rules, 1984, Government servant retiring on superannuation is required to submit an application in Form-B so as to reach the Head of Office not later than three months before the date of superannuation so that the authority for payment of commuted portion of pension is issued alongwith the Pension Payment Order etc. It further provides that no such application shall be entertained if the period is less than three months from the date of superannuation of the Government servant. In view of this provision, the Government servants whose applications for commutation were not accepted by the Heads of offices have requested to revise the provision in the said rule. After reconsidering the issue Government has decided that in case an application for commutation of pension is received late, it should not be rejected on the ground of such delay. In such cases, if possible, the Accounts Officer, should issue authority for payment of commuted value of pension alongwith the Pension Payment Order; otherwise authority for payment of commuted value of pension should be issued as soon as possible after the issue of Pension Payment Order. In any case, if the application for commutation of pension is received by the Head of Office on or before the date of retirement of the Government servant, commutation of pension shall become absolute on the date following the date of retirement.

The existing provisions of the Maharashtra Civil Services (Commutation of Pension) Rules, 1984 in this respect should be deemed to have been amended to the extent of the provisions of this Resolution. A formal amendment to the abovesaid Rules will be made in due course.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V.W. CHAUDHARI,
DESK OFFICER.
